

PRECISION WIRES INDIA LIMITED

REGD. OFFICE: SAIMAN HOUSE, J. A. RAUL STREET, OFF SAYANI ROAD, PRABHADEVI, MUMBAI - 400 025, INDIA. TEL: +91-22-24376281 FAX: +91-22-24370687

E-MAIL: mumbai@pwil.net WEB: www.precisionwires.com CIN: L31300MH1989PLC054356

WORKS: PLOT NO. 125/2, AMLI HANUMAN (66 KVA) ROAD,

SILVASSA - 396 230, U.T OF D.N.H., INDIA.

TEL: +91-260-2642614 FAX: +91-260-264235

Date: 12th Feb, 2021

BSE Limited (BSE)

Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J.Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400 001

Company Code: 523539

The Manager,

Listing Department

National Stock Exchange of India Limited (NSE)

'Exchange Plaza', C-1, Block G, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051.

Symbol: PRECWIRE

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper Publication of Un- Audited Financial Results for the Quarter Ended 31st December, 2020

This is to inform that the Company has published Un- Audited Financial Results for the Quarter and nine months ended 31st December, 2020 in Newspaper as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. Please find enclosed soft copies of newspaper Publication, published in below mentioned newspapers on 12th February, 2021:

- 1. Free Press Journal
- 2. Navshakti

This is for your kind information and records.

Kindly acknowledge and oblige

Thanking you.

Sincerely,

For Precision Wires India Limited

Deepika Pandey Company Secretary ACS No: 41277

Mangalam Drugs & Organics Limited

Regd. Office: 3rd Floor, Rupam Building, 239, P. D' Mello Road, Near G.P.O., Mumbai - 400 001. Phone: 91-22-22616200/6300/8787 • Fax: 91-22-22619090 • CIN: L24230MH1972PLC116413







(A) EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

				(< in Lacs)
	Quarter Ended	Nine Months Ended	Corresponding Quarter Ended	Year Ended
Particulars	31.12.2020	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations	8995.51	29196.04	19498.69	28353.48
Net Profit/(Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items)	918.93	3267.79	319.85	625.21
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	918.93	3267.79	319.85	625.21
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items	643.42	2581.67	319.85	825.25
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)				
for the period (after tax)and other Comprehensive Income (after tax)]	610.00	2481.39	321.85	827.57
Equity Share Capital	1582.82	1582.82	1582.82	1582.82
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet				8811.05
Earnings Per Share (for continuing & discontinued operations) of ₹ 10/-each)				
a) Basic	4.07	16.31	2.02	5.21
b) Diluted	4.07	16.31	2.02	5.21

Note: 1) The Government of India has implemented Goods & Service Tax (GST) from 1st July ,2017 subsuming excise duty, service tax and various other indirect taxes. As per Ind-AS, the revenue for the quarter & nine months ended 31st December 2020 is reported net of GST.

2) The above is an extract of the detailed format of Un-audited Standalone Financial Results for the Quarter & nine months ended 31st December. 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Standalone Financial Results for the Quarter & nine months ended 31st December, 2020 is available on the Stock Exchange websites & the Company's website. (www.bseindia. com and www.nseindia.com and www.mangalamdrugs.com)


For & on Behalf of the Board Mangalam Drugs & Organics Limited GOVARDHAN M.DHOOT CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN: 01240086

Date: 11th February, 2021

Place: Mumbai

PRECISION WIRES INDIA LIMITED

CIN: L31300MH1989PLC054356 Regd. Office: Saiman House, J.A. Raul Street, Off Savani Road.



EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020 cont Por Share Data

	(Rs. in Lakh except Per Share Dat							
Sr. No.	Particulars	Quarter Ended December, 31, 2020	Quarter Ended December, 31, 2019	Quarter Ended September, 30, 2020	Nine Months Ended December, 31, 2020	Nine Months Ended December, 31, 2019	Year Ended March, 31, 2020	
		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	52,262.78	35,342.82	39,251.36	1,06,821.81	1,14,985.67	1,52,993.07	
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,789.35	1,100.80	1,314.99	2,993.76	3,283.46	4,167.72	
3	Net Profit/(Loss) for the period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	1,789.35	1,100.80	1,314.99	2,993.76	3,283.46	4,167.72	
4	Net Profit/(Loss) for the period (after Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	1,361.23	822.13	1,000.68	2,261.94	2,452.27	3,182.44	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	1,361.23	822.13	1,000.68	2,261.94	2,452.27	3,131.55	
6	Equity Share Capital	1,156.36	1,156.36	1,156.36	1,156.36	1,156.36	1,156.36	
7	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet						27,124.45	
8	Earning per Share (before Extraordinary Items) of Rs. 5/- each (quarterly not annualised)	5.89	3.55	4.33	9.78	10.60	13.76	
9	Earning per Share (after Extraordinary Items) of Rs. 5/- each (quarterly not annualised)	5.89	3.55	4.33	9.78	10.60	13.76	

Notes:

- 1 Previous year's/period's figures have been regrouped/reworked wherever necessary to make them comparable with the Current Year. 2 The Statutory Auditor of the Company has carried out "Limited Review" of the above results as per Regulations 33 of SEBI (Listing
- 3 The format for above results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's Circular dated July 5, 2016, IND AS and Schedule III [Division II] to the Companies Act, 2013 applicable to companies that are required to comply with IND AS.
- The above Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2020 have been reviewed and recommended by the Audit Committee and were taken on record and approved by the Board of Directors in their respective meetings held
- on 11th February, 2021. Second Interim Dividend for FY 2020-21 was recommended @Rs. 2/- (40%) per equity share of the face value of Rs. 5/- each fully paid. The
- Record date is fixed for payment of above Interim Dividend as 24th February, 2021. Second Interim Dividend shall be paid on or before 12th March, 2021 to those Equity Shareholders whose names will appear in the Register of Members as on Record Date. ne above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Nine Moths Ended 31st December Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Quarterly Unaudited Financial Results are available on the Exchanges website, www.bseindia.com, www.nseindia.com and on the
- Company's website at www.precisionwires.com. The Company has only one reportable primary business segment as per IND AS 108, i.e., Manufacturing of Winding Wires
- 8 The outbreak of Coronavirus (COVID-19) globally and in India has impacted businesses and economic activities in general. The Company's sales during the quarter ended June 2020 was majorly impacted due to the nationwide lockdown and consequently Production / Sales were badly hit. However, the same has improved in the Second and Third Quarter. The Company expects to fully recover the carrying amounts of the assets and to comfortably discharge its liabilities / obligations. The Company is closely monitoring any material changes to future economic conditions.

Place: Mumbai Date: 11th February, 2021 By order of the Board Milan M. Mehta **Managing Director** DIN: 00003624

Adfactors 87

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given by Mr. Jitesh Bhalchandra Madhavi stating that,

Mr. Dattatray Dashrath Patil & Mrs. Sulochana D. Patil were the owners of the Flat no. 005 area

admeasuring 33.3 sq. mtrs., Carpet area & Flat no. 006 area admeasuring 36.5 sq. ft. built up area, on the Ground

Floor, in the Building known as "Shree Vighnahar Sankul", constructed on land bearing Survey no. 15 Hissa no. 5,

situated at Village – Chikenghar, Kalvan Taluka – Kalyan & District – Thane The said Mr. Dattatray Dashrath Pati

Now, Mr. Jitesh Bhalchandra Madhav & Mrs. Sneha Jitesh Madhavi purchased the said flat and hence invites any claims objections from any person or perso

Therefore, any person or heir having any objection, claim in full or in part

thereof in any manner whatsoever are equested to make the same known to the undersigned in writing at office number 177, 1st floor, V mall, Thakur complex Kandivali Fast Mumbai 400101, within 14 days of this notice failing which the same will be deemed

expired on 05/06/2018.

to have been waived. On behalf of

Proprietor.

ARJAN SHAH.

Mr. Jitesh Bhalchandra Madhavi. Advocate Suverna Govil

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that my client MR. SANJAY VASANTRAI DOSHI has

agreed to purchase Shop No. 2 or

Ground + 1st Floor in Dwarkabai Niwas,

Near Vasubhai Society, New Link Road,

Datta Mandir Cross Road

Dahanukarwadi, Kandivali (West)

Mumbai - 400 067, from MR. MANOJ

Any person/bank/financial institution

having any objection, claim right, title or

interest by way of sale, mortgage, lease,

lien, gift, tenancy, ownership etc. in

respect of aforesaid Shop shall make it

known in writing to the undersigned with

supporting documents within 14

(fourteen) days of the publication hereof,

failing which any such claim shall be

deemed to be non-existent or waived and

the purchase transaction shall be

completed without reference to such

RAJENDRA B. GAIKWAD

Room No.D-46, Milap CHSL. Plot No. 183, Sector-1, Charkop

Kandivali (W), Mumbai - 67.

Advocate, High Court,

Date: 12.02.2021

Regd. Office: A-3, MIDC Industrial Area, Nanded - 431603, Maharashtra

CIN: L17120MH1985PLC036500

Phone: (022) 6115 5300 • Fax: (022) 2287 5197 • Website: www.jaicorpindia.com • e-mail for investors: cs2@jaicorpindia.com EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIALS RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2020

JAI CORP LIMITED

(Rs. in Lakh except as stated)

		Standalone			Consolidated			
Sr.	Particulars	Quarter	Nine Months	Quarter	Quarter	Nine Months	4	
No.	randalaro	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	
		31.12.2020	31.12.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2020	31.12.2019	
1	Total Income from Operations from Continuing Operations	20,609	42,458	12,198	21,163	43,847	13,278	
2	Net Profit/(Loss) for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) from Continuing and Discontinuing Operations	10,255	11,420	530	10,202	11,123	365	
3	Net Profit/(Loss) for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items/Associates) from Continuing and Discontinuing Operations	10,255	11,420	530	10,202	11,123	365	
4	Net Profit/(Loss) for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items/Associates) from Continuing and Discontinuing Operations	8,008	8,896	321	7,216	7,861	225	
5	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit/(Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8,021	8,801	279	7,404	8,015	182	
6	Equity Share Capital	1,785	1,785	1,785	1,785	1,785	1,785	
7	Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations) - Basic & Diluted	4.48	4.98	0.18	4.04	4.40	0.12	
8	Other Equity excluding Revaluation Reserve	-	_	_	-	-	_	

Place: Mumbai

Date : 11th February 2021

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular 5" July, 2016. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the Company (www.jaicorpindia.com)

b) Qualified Opinion expressed by Independent Auditors on Unaudited Consolidated Financial Results:

i) The consolidated financial results also include the Group's share of net (loss) after tax of Rs. (27) Lakh & Rs. (64) Lakh and total comprehensive income of Rs. (28) Lakh & Rs. (61) Lakh for the quarter and nine months ended 31st December, 2020 respectively, as considered in the consolidated financial results in respect of an associate, whose financial statements have not been reviewed. The consolidated financial statements of that associate are unreviewed. The same has been qualified by the Auditors in their report on the consolidated results and was also qualified by the auditors in their reports on the consolidated $financial\ statements\ and\ results\ for\ the\ earlier\ years/quarters.$

ii) Interest accrued and due of Rs. 2147 Lakh on inter corporate deposits, given by one of the subsidiaries of the Company to parties in earlier years which are overdue for substantial period of time and in respect of which the subsidiary has initiated legal proceedings. Management of the subsidiary company is of the view that the above receivables are good for recovery in view of value of the assets of the parties and commitment from the promoter of those parties and hence no provision for impairment is required against the above receivables. The subsidiary company continues its efforts to recover these receivables. The same has been qualified by the Auditors in their report on the consolidated results and was also qualified by the auditors in their reports on the consolidated financial statements and results for the earlier year/quarters.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 11th February, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the above results.

For and on Behalf of the Board

V S Pandit Director - Works (DIN 00460320)

Place: Mumbai

GTL Limited

Registered Office: "Global Vision", Electronic Sadan - II, MIDC, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai - 400 710, Maharashtra, India. | Tel: +91 22 2761 2929 | Fax: +91 22 2768 9990 Email: gtlshares@gtllimited.com | Website: www.gtllimited.com | CIN: L40300MH1987PLC045657

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND PERIOD ENDED DECEMBER 31, 2020

₹ in Lakhs (except per share data)

ш		Standalone			Consolidated		
	Particulars	Quarter ending	Period ending	Year ended	Quarter ending	Period ending	Year ended
Ш	Tarrodiaro	31-Dec-20	31-Dec-20	31-Mar-20	31-Dec-20	31-Dec-20	31-Mar-20
L		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited
11.	Total Income from operations	7,918.26	19,454.51	22,771.34	7,918.26	19,454.51	22,771.34
	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary item)	2,463.10	5,185.74	(23,051.63)	1,928.82	3,567.71	(31,529.46)
	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary item)	2,463.10	5,185.74	(23,051.63)	1,928.82	3,567.71	(2,952.91)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	2,463.10	5,185.74	(23,051.63)	1,928.82	3,567.71	(3,003.45)
	Total Profit / (Loss) for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,460.15	5,147.83	(23,086.37)	1,925.87	3,529.80	(3,038.19)
(Paid up equity share capital (face value of ₹ 10 per share)	15,729.68	15,729.68	15,729.68	15,729.68	15,729.68	15,729.68
	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	N.A	N.A	(694,491.01)	N.A	N.A	(765,507.02)
1	B Earnings Per Share (EPS) (for continuing and discontinued operations) (Face value of ₹ 10/- each)*	1.56	3.29	(14.66)	1.22	2.27	(1.91)
	*Basic & Diluted, Not annualized						

Date : February 11, 2021

Place: Mumbai

- The above standalone and consolidated financial results and notes there have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors in its meeting held on February 11, 2021
- 2 Standalone / Consolidated results for quarter and period ended December 31, 2020 are in compliance with Indian Accounting Standard (Ind -AS) notified by the Ministry of
- 3 Modified opinion of the Auditor As mentioned in Note no 7 to the Standalone Financial Statement and Note No. 7 to the Consolidated Financial Statement (refer full format of the financial results as stated in Note 4 below). The Company has neither paid nor provided interest on its borrowings during the quarter ended December 31, 2020. Had such interest beer recognized, the finance cost and interest liability for the quarter ended December 31, 2020 would have been more by ₹ 11,826.86 Lakhs. Consequently the reported loss after other comprehensive income of the Company for the quarter ended December 31, 2020 would have been ₹ 9,366.73 Lakhs (Standalone) and ₹ 9,900.99 Lakhs (Consolidated) and Earnings per share (EPS) would have been Negative ₹ 5.95 (Standalone) and negative ₹ 6.29 (Consolidated)
- The above is an extract of the detailed format of the quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 / 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and the

Sunil S. Valavalkar

Whole-time Director

(₹ in lacs)



Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

CIN: L74999MH1929PLC001503

Regd. Office: Shashikant N Redij Marg, Ghorupdeo, Mumbai - 400 033. Tel.: 022-23787300 Website: www.ivpindia.com Email: ivpsecretarial@ivpindia.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

(Rupees in lakhs, except EPS Quarter Ended Nine Month Ended Ended **Particulars** 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 Unaudited Total Income from Operations 9,089 4,994 17,33 Net Profit before Tax and Exceptional items 663 (398) 11 663 (398)11. Net Profit before Tax after Exceptional items Net Profit after Tax 434 (238)425 (238)Total Comprehensive Income for the period 72 Equity Share Capital 1,033 1,033 1,033 Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualised)

4.20

(2.30)

0.75

Notes:

Basic and Diluted

- The above is an extract of the detailed format of Quaterly Unaudited Financial Result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange Websites www.bseindia.com and www.nseindia.com and on the company's website www.ivpindia.com.
- The above unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 11, 2021. The Statutory Auditor of the Company have carried out Limited Review of above Financial Results

Place: Mumbai Date: February 11, 2021

For IVP Limited Mandar P. Joshi Whole Time Director and CEO



RAMA PETROCHEMICALS LIMITED

Tel. No.: (02192) 250329 / 251211; Email: rama@ramagroup.co.in; Website: www.ramapetrochemicals.com Corporate Identification No.: L23200MH1985PLC035187

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AMD NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

Standalone Consolidated Sr. **Quarter Ended** Year Ended **Quarter Ended** Year Ended **Particulars** No. 30.09.2020 31.03.2020 30.09.2020 31.03.2020 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income from Operations 101.38 12.10 17.73 88.05 12.10 18.47 96.36 101.38 2 Profit/ (Loss) for the period before Tax and Exceptional Items (58.03)(34.98)(291.32)(35.49)(41.16)(285.54)(41.16)(58.31)3 Profit/(Loss) for the period before Tax after exceptional items (58.03)(34.98)(41.16)423.68 (35.49)(41.16)(285.54)(58.31)4 Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) (58.03)(34.98)(41.16)423.68 (58.31)(35.49)(41.16)(285.54)5 Other Comprehensive Income/(Expenses) (0.42)(0.41)(0.18)(1.67)(0.42)(0.41)(0.18)(1.67)Total Comprehensive Profit/(Loss) for the period (58.45)(35.39)(41.34)422.01 (58.73)(35.90)(41.34)(287.21)6 Paid-up Equity Share Capital 1,046.94 1,046.94 1,046.94 1,046.94 1,046.94 1,046.94 1,046.94 1,046.94 (Face value of ₹ 10/- per Share) Earning per Share (not annualised) (of ₹ 10/- per Share) (0.56)(0.34)(0.39)4.03 (0.56)(0.34)(0.39)(2.74)Diluted (0.56)(0.34)(0.39)4.03 (0.34)(0.39)(2.74)(0.56)

Notes

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on Stock Exchange website www.bseindia.com and under Financial section of our website at http://www.ramapetrochemicals.com
- Estimation of uncertainties relating to the global health pandemic from COVID-19
- The Company, as at the date approval of these financial results has considered internal and external sources of information, in assessing the possible effects that may result from the global health pandemic relating to COVID-19 on the carrying amounts of loans, investments, receivables, inventories and other assets. As on the date of approval of these financial results, the Company has concluded that the impact of COVID - 19 is not material based on these estimates and expects to recover the carrying amount of these assets. The impact of COVID-19 on the Company's Financial Statements may differ from that estimated as at the date of approval of these financial statements.
- The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 11. 2021

For RAMA PETROCHEMICALS LTD H. D. RAMSINGHANI MANAGING DIRECTOR DIN: 00035416

Place: Mumbai Date: February 11, 2021 १०७. मोबा. क्र. ९९६७३५०४०८

डॉनियर इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : डॉनियर हाऊस, ८ वा मजला, प्लॉट क्र. ए - ५०, रस्ता क्र. १, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३. सीआयएन : L99999MH1987PLC042076 वेबसाइट : www.donear.com ई-मेल आयडी : investor@donear.com दूर. क्र. (०२२) - ६८३४ ८९०० फॅक्स क्र. (०२२) - ६८३४ ८३१३

			(रु. लाखांत)) (ईपीएस वगळता)			
			तिमाहीअखेर		नऊमाहीअखेर		वर्षअखेर
अ. क्र.	तपशील	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
yn.		३१.१२.२०२०	३०.०९.२०२०	३१.१२.२०१९	३१.१२.२०२०	३१.१२.२०१९	39.03.7070
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१२,०५१.००	६९८८.३५	१५,३६०.०७	२१,११४.०७	४२,५९२.१४	५५,२५७.३९
?	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	(११६.३४)	(५०४.८१)	७८५.८६	(१,४३५.२०)	१,६४५.९६	१,८४६.०।
3	कालावधीकरिता (करपूर्व आणि अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	(११६.३४)	(५०४.८१)	७८५.८६	(१,४३५.२०)	१,६४५.९६	१,८४६.०।
γ	कालावधीकरिता (करपश्चात आणि अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	(१४३.१२)	(३१५.८१)	६०६.१६	(१,०६२.३९)	१,०१४.९२	१,१९५.०८
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	१.४९	१.४८	(\$2.0)	૪. ૪५	(२.८०)	4.83
Ę	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रतिशेअर)	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००
b	अन्य समभाग						११,१९२.३८
۷	उत्पन्न प्रतिशेअर (दर्शनी मूल्य रु. २/- प्रतिशेअर)						
	मूलभूत	(०.२८)	(०.६१)	१.१७	(२.०४)	१.९५	7.30
	सौम्यीकृत	(0.7८)	(०.६१)	१.१७	(२.०४)	१.९५	7.30

ठिकाण : मुंबई

No Particulars

1 Total Income from operations

(before Exceptional items)

before tax (after Exceptiona

and/or Extraordinary items)

2 | Profit / (Loss) for the period

3 Profit / (Loss) for the period

4 Net Profit / (Loss) for the

period after tax

Other Equity

(a) Basic

(b) Diluted

Place : Mumbai

Sr. No.

items)

(after Tax)]

annualised)

on 11th February, 2021.

Notes:

Equity Share Capital

as per Balance Sheet

Date:11th February, 2021"

Notes

8 Earnings per share

(not annualised)

5 Total Comprehensive

Income (after tax)

6 Paid-up Equity Share Capita

(Face Value Rs.10 per Share)

- वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षणसिमतीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ११.०२.२०२१ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे.
- वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षि वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट (www.bseindia.com/www.nseindia.com) वर व कंपनीची वेबसाइट www.donear.com वर उपलब्ध आहे.
- आपल्या व्यवसायाच्या सर्व दृष्टीकोनातून कंपनी सातत्याने कोव्हिड १९ च्या प्रभावावर लक्ष ठेवून आहे, यामध्ये त्यांचे ग्राहक, कर्मचारी, व्हेंडर्स व व्यावसायिक भागीदार यांवर कसा परिणाम होईल याचाही समावेश आहे. दि. ३१.१२.२०२० रोजी संपलेल्या कालावधीकरिताचे कंपनीचे वित्तीय निष्कर्ष तयार करतेवेळी सद्यतारखेनुसार उपलब्ध दोन्ही अंतर्गत व बाह्यस्थ माहितीच्याआधारावर व्यवस्थापनाने स्वीकारार्ह बाबींची वसुलीक्षमता, गुंतवणुका, अमूर्त संपत्ती, वस्तुसूची यांचे झालेले नुकसान यांसहित व्यापक लेखा निर्णय व अंदाजपत्रक यांवर होणारा परिणाम कमी करण्याची काटेकोर
- रोजगार संहिता, २०१९ च्या अंमलबजावणी व सामाजिकसुरक्षा संहिता २०२० ची तारीख सरकारद्वारे अजून निश्चित करावयाची आहे. श्रम व रोजगा मंत्रालयाने दि. १३.११.२०२० रोजी सामाजित सुरक्षा संहिता, २०२० करिताचा आराखडा जारी केला व भागधारकांकडून सूचना मागविल्या, ज्या मंत्रालयादारे व्यापक विचारविनिमयाअंतर्गत आहे. कंपनी सदर संहितांच्या प्रभावाचे निर्धारण करील व सदर नियम/अधिसचना जेव्हा अधिसचित होतील तेव्हा विनीय निष्कर्षांमध्ये त्यांची नोंट करील

Three Months Ended

1916.92

320.83

320.83

271.13

367.72

1547.91

1.75

2130.74

370.65

312.44

553.27

1549.45

2.02

Particulars

Net Profit /(Loss) for the period (before Tax

Net Profit/(Loss) for the period (before Tax,

Net Profit/(Loss) for the period (after Tax.

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after Tax) and Other Comprehensive Income

Reserves excluding Revaluation Reserves

Earning per Share (before Extraordinary

Exceptional and/or Extraordinary items)

after Exceptional and/or Extraordinary

after Exceptional and/or Extraordinary

Total Income from Operations

Unaudited Unaudited

1919.01

269.44

269.44

218.59

301.79

1543.42

1.42

गजेंद अगरवाल दिनांक : ११.०२.२०२१ व्यवस्थापकीय संचालक

KIKILITCH DRUGS (INDIA) LIMITED

Registered office: Office No: C 301/2, MIDC TTC Industrial Area, Pawane Villege, Thane -400705, Maharashtra, India.

Tel No: 022-61214100| Email: info@kilitch.com | Website: www.kilitch.com | CIN: L24239MH1992PLC066718

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER/NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

Nine Months Ended | Year Ended

603.90

603.90

493.35

511.90

1543.42

3.20

2 The above is an extract of the detailed format of Quarter/nine month ended Financial Results filled with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter/nine months ended Financial Results is available on Company's website www.kilitch.com and also on BSE website www.bseindia.com and NSE website www.nseindia.com.

PRECISION WIRES INDIA LIMITED

CIN : L31300MH1989PLC054356

Regd. Office: Saiman House, J.A. Raul Street, Off Sayani Road,

Prabhadevi, Mumbai - 400 025, INDIA, TEL: +91-22-24376281.

FAX: +91-22-24370687. E-MAIL: mumbai@pwil.net. WEB: www.precisionwires.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

Quarter

December

31, 2019

(Un-audited)

35,342.82

1,100.80

1,100.80

822.13

822.13

3.55

1,156.36

Quarter

Ended

September

30, 2020

(Un-audited)

39,251.36

1,314.99

1,314.99

1.000.68

1,000.68

1,156.36

4.33

Quarter

December

31, 2020

Un-audited)

52,262.78

1,789.35

1,789.35

1.361.23

1,361.23

1,156.36

1 The above unaudited results as reviewed by the Audit Committee have been taken on record by the Board of Directors at their meeting held on 11th February, 2021

31/12/2020|30/09/2020|31/12/2019|31/12/2020|31/12/2019|31/03/2020|31/12/2020|30/09/2020|31/12/2019|31/12/2020|31/12/2019|31/03/2020

2069.58

276.56

276.56

218.39

459.22

1549.45

1.43

Audited

6647.72

522.24

522.24

445.71

134.80

1543.42

13621.29

2.89

STANDALONE

Unaudited Unaudited

5172.88 5162.19

618.33

618.33

529.15

1051.00

1549.45

3.42

pnb punjab national bank

दौलत शिरिन बिल्डिंग, कलाबा पोस्ट ऑफिस जवळ, कलाबा, मंबई-४०० ००५ द्र.क.: (०२२) २२१५१६३१-३२, २२१५२७९३ ईमेल: bo0530pnb.co.in

श्री. विजयानंदन कुमार फ्लॅट क्र. बी-५-२०४, २रा मजला, बिल्डिंग क्र. ५, गौरव एनक्लेव्ह सीएचएसएल., मिरारोड (पू.), ठाणे-४०

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) च्या कलम १३(२) अन्वये सूचना संदर्भ : खाते क्र. ०५३०००९९०००००८८/ श्री. विजयानंदन कुमार यांच्याद्वारे घेतलेली पतस्विधा

तुम्हा खालाल पत सुावधा घतलला आह.							
अ.क्र.	सुविधा	मर्यादा	थकबाकी रक्कम				
8	गृहकर्ज विरोधात	रु. ७,००,०००/−	रू. ५,०३,९३८/- +				
ll .	ओव्हरडाफ्ट		०१.०७.२०१८ पासनचे व्याज				

हप्ते/व्याज/मुद्दल ऋण यांच्या विनाप्रदानामुळे खाते ११.०७.२०१८ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्गदर्शव तत्त्वानुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मंजूर केलेल्या वरील सुविधांना चालू ठेवण्याची परवानगी देणे आम्हाला शक्य नाही. म्हणून आम्ही

वरील सविधा परत मागवित आहोत. आजच्या तारखेपर्यंत बँकेला देय असलेली रक्कम ०१.०७.२०१८ पासून संपुर्ण देयापर्यंत पुढील व्याजासह रू ५,०३,९३८.०० (रुपये पाच लाख तीन हजार नऊशे अडोतीस मात्र) (यानंतर उल्लेख तारण कर्ज) आहे. वरील सदर सुविधा अन्वये थकीत रकमेच्या तारणासाठी तुम्ही पुढील मिळकती/मत्ते संदर्भात इतर बाबींसह तार

अ.क्र.	सुविधा	तारण (तपशिल द्यावा)
१		फ्लॅट क्र. बी-५-२०४, २रा मजला, बिल्डिंग क्र. ५, गौरव एनक्ले

आम्ही याद्वारे सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) अंतर्गत तुम्हाला सदर सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसात** (साठ दिवसांत) संपुर्ण देयापर्यंत ०१.०७.२०१८ पासून पुढील व्याजासह ह. ५,०३,९३८.०० **(रुपये पाच लाख तीन हजार नऊशे अडोतीस मात्र)** च्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्यासाठी बोलावित आहोत. कसर केल्यास कायद्याने बँकेला उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करण्यासह बँक **सरफैसी** ऑक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे कोणत्याही वा सर्व अधिकारांचा वापर

तमच्याद्वारे तारण कर्जाचे प्रदान न झाल्यास बँक अंमलबजावणी करण्यासाठी इच्छक असलेल्या तारण मत्तेचे वर्णन

खालीलप्रमाणे आहे : -फ्लॅट क्र. बी-५-२०४, २रा मजला, बिल्डिंग क्र. ५, गौरव एनक्लेव्ह सीएचएसएल., मिरारोड (पूर्व) ठाणे-४०१ १०७.

कृपया नोंद घ्यावी की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) च्या संदर्भात, तुम्ही ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर बँकेच्या पूर्व . तेखी संमतीशिवाय वरील उल्लेख तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा वा इतर मार्गाने (व्यवसायाच्या सर्वसाध कामाव्यतिरिक्त) हस्तांतरण करू शकणार नाहीत. तुमचे लक्ष सूचनेकडे वेधून घेण्यात येते की, सदर ॲक्ट अन्वयं

पुरविण्यात आल्याप्रमाणे सदर वैधानिक व्यादेश/मनाई यांचे कोणतेही उल्लंघन गुन्हा आहे. ु कोणत्याही कारणाकरिता. तारण मत्ता व्यवसायाच्या सर्वसाधारण ओघात विकण्यास वा भाडेपङ्याने दिल्यास. मक झालेले विक्री उत्पन्न वा प्राप्ती बँकेत जमा करण्यात यावी/भरण्यात यावी. तुम्ही अशी वसुली/उत्पन्नाचा योग्य लेखा

कपया सचने अन्वये सदर मागणीचे अनुपालन करावे आणि सर्व अप्रिय गोष्टी टाळाव्यात. विनाअनुपालनाच्या . बाबतीत, सर्व दर आणि परिणामांकरिता तुम्हाला दायित्व ठरवत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. * सदर सूचना ही डीआरटी/न्यायालय यासमक्ष कायदेशीर कारवाई करण्यासाठी बँकेला बाधा न आणता निर्गमिव

🏿 अम्ही इतर तारण मत्तांच्या अंमलबजावणीसाठी आमचे हक्क राखून ठेवत आहोत.)

(Rs. In Lakhs

Audited

5744.55

160.73

160.73

84.20

(226.71)

1543.42

10281.84

0.55

CONSOLIDATED

Unaudited Unaudited

4975.11

394.96

394.96

305.81

827.66

1549.45

1.91

For and on behalf of Board of Directors

(Rs. in Lakh except Per Share Data)

December

31, 2019

1,14,985.67

3,283.46

3,283.46

2.452.27

2,452.27

1,156.36

10.60

10.60

Nine Months Nine Months

(Un-audited) (Un-audited)

Ended

31, 2020

1,06,821.81

2,993.76

2,993.76

2.261.94

2,261.94

1,156.36

9.78

December

Nine Months Ended Year Ende

4435.08

319.47

319.47

208.92

227.47

1543.42

1.36

PRECISION

Year

March.

31, 2020

(Audited)

1,52,993.07

4,167.72

4,167.72

3,182.44

3,131.55

1,156.36

27.124.45

13.76

13.76

Three Months Ended

Unaudited Unaudited Unaudited

1849.41

270.54

270.54

220.79

317.38

1547.91

1.34

1661.96

145.29

145.29

94.50

177.70

1543.42

0.62

Mukund P. Mehta

Managing Director

* सदर सूचना ही डीआरटी समोर प्रलंबित वाद/खटल्यातील बँकेच्या हक्काला बाधा येवू न देता जारी करण्यात येत

* प्रयोज्य नाही ते वगळावे.

पंजाब नॅशनल बँकसाठी (राजिव सक्सेना) मुख्य व्यवस्थापक, प्राधिकृत अधिकारी

जाहीर सूचना

(१) श्री. दिपककुमार प्रविणचंद्रा जोगानी आणि (२) थ्रीम. सोनम दिपककुमार जोगानी (''दिपककुमार आणि अन्य'') दोन्ही राहणार ३०२, पद्मावती अपार्टमेंट, स्टेशन रोड, नवसारी - ३९६ ४४५, गुजरात हे माझ्या अशिलांना स्वच्छ, विक्री करण्यास योग्य, सर्व भारांपासून मुक्त आणि त्यांच्या दरम्यान मंजूर अटी आणि शर्तीवर तसेच विचार आणि मूल्यावर आणि त्याकरिता खालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक सविस्तर नमुद शेअर्स, परिणामी आणि आनुषंगाने फ्लॅटमधील त्यांच्या सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधांची विक्री आणि हस्तांतर करण्यास तया

जनतेच्या आम सदस्यांना कलविण्यात येते की दिपककुमार आणि अन्य माझ्या अशिलांना दर्शवितात की, त्यांच्याकडून सदर फ्लॅटच्या संदर्भातील मे. संजय बिल्डर्सचे भागीदार, श्री. हरिकशनदास टी. पबारी आणि श्रीम. वीणा प्रभुदास, येथे खाली ''बिल्डर्स'' म्हणून संदर्भित, पहिल्या भाग आणि श्री. विठ्ठलदास वह्रभदास शेठ, येथे खाली ''खरेदीदार'' म्हणून संदर्भित, इतर भाग यांच्याद्वारे आणि त्यांच्यामधील दिनांक १३ ऑक्टोबर, १९७६ चा मूळ करार हरविला/गहाळ झाला आहे आणि ते त्यांच्या हाती लागले नाही, तथापि, दिपककुमार आणि अन्य यांनी कोणत्याही बँक, वित्तीय संस्था, व्यक्ती किंवा व्यक्तींकडून दिनांक १३ ऑक्टोबर, १९७६ रोजीचा मुळ करार तारण म्हणून ठेवून कोणतेही कर्ज/वित्तीय . सहाय्य प्राप्त केलेले नाही

कोणत्याही व्यक्तींचे शेअर्स, परिणामी आणि आनुषंगाने फ्लॅट किंवा त्याच्या कोणात्याही भागावर विक्री, अदलाबदल, गहाण (समभाग किंवा अन्य), भेट, विश्वस्त, वारसा, निर्वाह, अंत्यदान, ताबा, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, अभिहस्तांकन, परवाना, प्रभार तारण हमी धारणाधिकार सविधाधिकार निषेधाज्ञा, कौटुंबिक व्यवस्था, भागीदारी, कर्ज, आगाऊ रक्कम, चिरभोगाचा हक्क किंवा अग्रक्रयाधिकार, वाद, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचा हुकूम, फर्मान किंवा आदेश किंवा कोणत्याही करारांतर्गत किंवा अन्य निकाली काढणे किंवा अन्य कोणात्याही स्वरूपाचे कोणातेही टावे आत पुष्ठचर्थ दस्तावेजी पुराव्यासह खालील नमुद पत्त्यावर कळवावेत, कसूर केल्यास, अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे असे कोणतेही दावा किंवा दावे असल्यास त्याच्या कोणत्याही संदर्भाशिवाय विकी आणि खरेदीचे व्यवहार पुर्ण केले जातील, जे असल्यास त्यागित आणि /किंवा अभित्यागित समजले जातील.

उपरोक्त संदर्भित परिशिष्ट १५/१७, खेतवाडी ८ वी लेन, एस.व्ही.पी. रोड, मुंबई - ४०० ००४ येथे स्थित, असलेली आणि वसलेर्ल गेरगाव विभागाच्या (झोन -६/५८) कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ८२१ धारक पूर्वी 'संजय अपार्टमेंट' म्हणून ज्ञात आणि आता 'रत्नाकर अपार्टमेंट' म्हणून ज्ञात इमारतीच्या १ ल्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट क्र. ११, मोजमापित अंदाजे ४६.९१ चौ. मी. (चटई) ला समतूल्य ५०५ चौ. फू. (चटई) चा वापर, संपादन आणि ताब्याचा परिणामी आणि आनुषंगिक हक्क रत्नाकर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग[ँ] सोसायटी लिमिटेडद्वारे वितरीत प्रतिलिपी प्रमाणपत्र क्र. १ अंतर्गत असलेल्या विभिन्न क्र. १०१ ते १०५ (दोन्ही समाविष्ट) धारक प्रत्येकी रु. ५०/- चे ते सर्व ५[°]शेअर्स.

सही / (हिरेन जी. शाह) खरेदीदाराचे वकील ४/४१. प्रिती सदन. सिक्का नगर. व्ही.पी. रोड, मुंबई - ४०० ००४. ईमेल: shah.hiren.g@gmail.com

(for continuing and discontinued operations)

Basic : (in ₹)

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS 🤰 🚆

www.freepressjournal.in

भारत सरकार वित्त मंत्रालय आणि वित्तीय सेवा विभाग मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥

3 रा मजला एमटीएनएल बिल्डिंग कुलाबा, मुंबई-४०० ००५ -वसुली अधिकारी समक्ष कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई वसुली कार्यवाही क्र.४५ सन २०१७

परिशिष्ट क्र. २ पुढील तारीख: १६.०३.२०२१

विरूध्द मे. टेक्स मार्क आणि अन्य

विक्रीची उद्घोषणा

मांडण्याकरिता सूचना ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी

तुमच्या विरोधात रु. ११,०१,३०९/- सह व्याज -आणि परिव्यय अर्जदार बँकेला चुकती करण्यासार्ठ हस्तांतरीत मुळ अर्ज क्र. ३९ सन २०१० मधील वसली प्रमाणपत्र निर्गमित केले होते. ज्याअर्थी तुम्ही रक्कम चुकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकत जप्त

केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले. तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, विक्रीची -उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरित १६ मार्च, २०२१ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तम्हाला उदघोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार टावा किंवा टायिन्वे निम्नस्वाक्षरीकारांन . कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. मिळकतीचे वर्णन

वसई क्र. २, तालुका-वसई, जिल्हा ठाणेच्या नोंदणीकत उप-जिल्ह्यामधील आणि बोलिज गाम पंचायतच्या हद्दीमधील आणि गाव बोलिंज येथे त्रसलेले, असलेले आणि स्थित लेआऊट प्लॉट-१) प्लॉट क्र. १. मोजमापित ६७९ चौ. मीटर्स. २) प्लॉट क्र. २, मोजमापित ४२९ चौ. मीटर्स, ३) प्लॉट क्र ३, मोजमापित ४२९ चौ. मीटर्स, ४) प्लॉट क्र. ४, मोजमापित ४२९ चौ. मीटर्स, ५) प्लॉट क्र. ५ मोजमापित ४२९ चौ. मीटर्स. ६) प्लॉट क्र. ६ मोजमापित ७२० चौ. मीटर्सच्या समाविष्टीत सर्व्हे क. १९२, हिस्सा क्र. १(भाग) आणि २) सर्व्हे क्र १९३, हिस्सा क्र. १(भाग) धारक जिमनीवर बांधकामित शिवस्तान कॉम्प्लेक्स अशा ज्ञात स्किममधील टाईप डी, साई आशिष अशा ज्ञात ३०१ आणि ३०२, प्रत्येकी मोजमापित ६९.०० चौ. मीटर्स (ज्यात बालकनीचे क्षेत्र समाविष्टीत आहे). २१ जानेवारी, २०२१ रोजी माझ्या हस्ते आणि



प्रोप्रायटरशीप कन्सर्न रोजी हाऊस. रूम क्र. ४. सरोजिनी रोड. विलेपार्ले (प.), मुंबई-४०० ०५६ २. श्री. प्रविण जी. झेंडे

मे. टेक्स मार्कचे प्रोप्रायटर रोजी हाऊस, रूम क्र. ४, सरोजिनी रोड, विलेपाले (प.), मुंबई-४०० ०५६ सौ. वंदना प्रविण झेंडे रोजी हाऊस. रूम क्र. ४. सरोजिनी रोड. विलेपाल (प.), मुंबई-४०० ०५६

PUBLIC NOTICE

Mr Mathai K. Varghese join member of the om Siddhivinayal Co-operative Housing Society Ltd., having address at, Thakur Complex, 90 feet road, Kandivali (E), Mumbai -400101 and holding Flat No. B-507 in the building of the society, died on 25-05-2020 without making any nomination. The society hereby invites claims lor objections from the heir or heirs

or other claimants/objector or objectors to the transfer of the said Ishares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and lother proofs in support of his/her/their claims /objections for transfer of shares and interest of Ithe deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to TRANSFER in the name of Mrs Aleyamma M. Kurichiyil with the shares and interest of the Ideceased member in the capital /property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society.

For and on behalf of Om Siddhi Vinayak Co-op Housing Society Ltd.

Hon. Chairman/Secretary Place: Mumbai. Date: 10-02-2021.

> कंपनी सूचना फॉर्म क्र. आयएनसी-२६ (कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुल्स, २०१४

च्या नियम ३० अन्वये) विभागीय संचालक, पश्चिम विभाग, मुंबई समक्ष आणि कंपनीज ॲक्ट क्र. २०१३ च्या कलम १३ (४) च्या बाबीमध्ये आणि कंपनीज (इनकॉर्पोरेशन रुत्स, २०१४ च्या रूल ३०(५)(ए) आणि शामलाजी एक्सप्रेसवे प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीज ॲक्ट, २०१३ अंतर्गत स्थापित कंपनी आणि ज्याचे नोंदणीकृत कार्यालय आहे, ८०४, नमन सेंटर, देन बँक समार, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई, महाराष्ट्र-४०००५१ च्या बाबीमध्ये

..याचिकाकर्ता

प्तर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातून राजस्थान राज्य येथे नोंदणीकृत कार्यालय बदलणे कंपनीला शक्य होण्यासाठी १६ जानेवारी. २०२१ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या बदलाचे स्थायीकरण मिळविण्यासार्ठ कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अन्वये केंद्र सरकारकडे अर्ज करण्यासाठी कंपनी प्रस्तावित आहे. कोणाही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीच्या नोंटणीकत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाने बाधित होत असल्यास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात किंवा गुंतवणुकदार तक्रार प्रपत्र भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) येथे अर्जदार कंपनीला प्रतीसह सदर सूचना प्रसिध्द तारखेपासून चौदा दिवसात विभागीय संचालक, पश्चिम विभाग, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १०० मरिन ड्राईव्ह, मुंबई- ४००००२ यांना विरोधाची पार्श्वभूमी आणि त्याच्या/तिच्या हितसंबंधाचा प्रकार नमद करुन रापथपत्राद्वारे सहाय्यभूत त्याची/तिची हरकत हाती किंवा रजिस्टर्ड पोस्टाने तक्राराची प्रत खालील नमद कंपनीतच्य

नोंद. कार्यालय: ८०४, नमन सेंटर, देना बँक समोर, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई, महाराष्ट्र–४०००५१ याचिकाकर्तांच्या करिता आणि वतीने

हकमी चांद जैन (संचालक) आर/ओ: १५ विनोद नग बीवार, राजस्थान-३०५९०१



एआरएम ॥ शाखा , मुंबई ३ रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान स्टीट. मंबई-४००००१. दूर. : (०२२) २२६५११२८/२९ ई-मेल : cb6289@canarabank.com

विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतृदींसह वाचत

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ . सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना प्रविसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कॅनरा बँकच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती. **मे. विजया एन्टरपायदोस**. येथे २०१. प्रल्हाद, १७ लिकिंग रोड. आर्य समाज समोर, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई-४०००५४ त्यांचे भागीदार/हमीदार द्वारा प्रतिनिधित्व **मे** यश एन्टरटेनमेंट प्रा. लि., श्री. हरिश भदरसेन खोत, श्रीम. विजया वसंत पिंपल, श्री. विशाल वसंत पिंपल, श्री. मनहर भद्रासेन खोत, श्रीम. भारती मनहर खोत, श्री. अजय मनहर खोत, श्रीम. राधा मनहर खोत आणि श्री. कारानसेन अमरसेन गोरगांधी यांच्याकडून कॅनरा बँक, एआरएम-॥ **शाखेला रु. १,४७,१५,०८९/-** (१५.१०.२०२० रोजीस अधिक पुढील व्याज आणि प्रभार) च्या वसुलीसाठी ०२.०३.२०२१ रोजी **'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे**

તાલ ભારુ તાલાના વિજાતના ગાતાતા.		
मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत
		रक्कम
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत मौजे कल्याण आणि	₹.	₹.
सीटीएस क्र. १७२१ वाल्ली पीर रोड, बैल बाझार, गांधी टॉवर		३०,४४,३००/-
कल्याण पश्चिम, जि. ठाणे येथे जोकर प्लाझा कॉम्प्लेक्स, प्लॉट		
धारक स. क्र. २७८ (भाग) आणि २७० (भाग) येथे स्थित जोकर		
सिनेमा नावे ज्ञात मिळकत, मोजमापित २५०८.२५ चौ. मीटर्स		
(प्लॉट क्षेत्र) चे सर्व ते भाग आणि विभागाचे भाग आणि विभाग		

इसारा अनामत रक्कम **०१.०३.२०२१** रोजी किंवा त्यापूर्वी **सायं. ५.००** पर्यंत जमा करावी. इअर तपशील आणि इतर कागदपत्र सेवा पुरविठादारास **०१.०३.२०२१ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत** सादर करावेत. बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख ०१.०३.२०२१. प्राधिकृत अधिकाऱ्यांची आगाऊ वेळ ठरवून मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख २०.०२.२०२१ विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com

मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक 'ई-ऑक्शन' चा संदर्भ घ्यावा किंवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक , कॅनरा बँक, एआरएम-॥ ब्रांच, मुंबई (द्. क्र. (०२२) २२६५११२८/२९/ मो. क्र. ७६३९२३६६७०) किंवा श्री. के. एन. पवार, अधिकारी (मो. क्र. ९८३३३००३१२) इमेल आयडी cb6289@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. किंवा सेवा परवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेझ-२, गल्फ पेटोकेम इमारत, इमारत क्र ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन : १२२०१५, (संपर्क क्र. +९१ १२४ ४३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४) Support@bankeauctions.com; hereesh.gowda@c1india.com येथे संपर्क साधावा. सही/

ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, एआरएम-II शाखा

Year to Date

Mid India Industries Limited

Quarter Ended

-0.04

CIN: L17124MP1991PLC006324

Regd. Office: Textile Mill Area, Station Road, Mandsaur-458 001 (M.P.) Corporate Office: 405, Princess Centre, 6/3, New Palasia, Indore-452 001 (M.P.) Phone: 0731-2543402, 2433231, Email:csmidindia@gmail.com, www.midindiaindustries.com **Extract of Un-audited Financial Results for**

Quarter / Nine Months ended 31st December, 2020 Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015 *₹ in Lakhs (Except Earnings Per Share*)

Corresponding 3 Months Ended in Previous Year **Particulars** (Unaudited) 31.12.2019 (Unaudited) (Unaudited) Total Income from Operations (net) 246.54 32.71 19.18 Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items -6.85 8.73 -16.13 Net Profit / (Loss) for the period before tax 8.75 -15.62 (after Exceptional and / or Extraordinary items) -6.76 Net Profit /(Loss) for the period after tax after Exceptional and / or Extraordinary items -6.76 8.75 -15.62 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] -6.76 8.75 -15.62 **Equity Share Capital** 1630 1630 1630 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year) Earnings Per Share (of ₹10/- each)

Diluted: (in ₹) Note: The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2020 is available on the website of the Company i.e. **www.midindiaindustries.com** and on Stock Exchange i.e. www.bseindia.com. For Mid India Industries Limited

> Sanjay Singh (Managing Director) DIN: 01548011

0.05

प्रपत्र क्र. आरएससी-४ (नियम ३ (३) अनुसार) राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मंबई येथील खंडपीठ २ कंपनी अर्ज क्र. ११८२ सन २०२० आयसीएपी आयएल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड-

सूचनेचे प्रकाशन

सूचना घ्यावी की प्रेपरन्स भागधारकांना कोणत्याही प्रदानाशिवाय रु. १,६२,४५,००० एकूण प्रत्येकी रु. १०० च्या १,६२,४५० ०% नॉन कन्व्हर्टेबल नॉन कम्युलेटिव्ह रिडिमेबल प्रेफरन्स शेअर्स रद्द करून वरील कंपनी प्रेफरन्स भाग-भांडवलाची कपात निश्चित करण्यासाठी २६ जून २०२० रोजी मुंबई (खंडपीठ) येथील न्यायाधिकरणाकडे अर्ज सादर करण्यात आला होता.

तेथे १७ जून २०२० रोजीस कंपनीमध्ये कोणीही घनको नाही आणि त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक धनकोंना सूचना देणे आवस्यक नाही. धनकोंची सूची कंपनीद्वारे १७ जून २०२० रोजी तयार करण्यात आली ती कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आणि आमचे वकील, मे. हेमंत सेठी ॲण्ड कं. १६०२, नव परमाण अमर सिनेमासमोर, चेंबुर, मुंबई ४०००७१ यांच्या कार्यालयात सुनावणीच्या तारखेपर्यंत स. ११ ते दु. १ दरम्यान सोमवार ते शुक्रवार सर्व कामकाजाचे दिवशी निरिक्षणासाठी उपलब्ध आहे. जर कंपनीच्या कोणाही धनकोंना अर्ज किंवा

धनकोंच्या सूचीतील तपशिलासाठी कोणतीही हरकत असल्यास सदर सूचनेच्या तारखेपासून तीन महिन्यात नोंदणीकृत निम्नस्वाक्षरीकारांकडे त्यांचे नाव आणि पत्ता आणि काही असल्यास त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीच्या नाव आणि पत्त्याबाबत तपशिल आणि (संबंधित दस्तावेजांसह) पाठवू शकतात.

वरील नमूद वेळेत कोणतीही हरकत प्राप्त न झाल्यास धनकोंच्या सूचीतील नोंदी या कंपनीच्या भागभांडवलाच्या कपातीसाठी वरील याचिकेच्या अंतर्गत सर्व प्रक्रियेच्या अंतर्गत बरोबर असल्याचे

मानण्यात येईल. हि सुद्धा नोंद घ्यावी की सुनीवणी गुरूवार १३ मे, २०२१ रोजी निश्चित करण्यात आली आहे. त्यावेळी न्यायाधिकरण अर्जाची सुनावणी करेल. जर कोणीही धनको सुनावणीसाठी हजर राहण्यास इच्छुक असल्यास काही असल्यास त्यांच्या हरकतीसह

विनंती करणे आवश्यक आहे. आयसीएपी आयएल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सही/-

दिनांकः १०.०२.२०२१ प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता सार्वजनिक सूचना

याद्वारे सर्वसामान्य जनतेस सुचित करण्या |येते की, अंतिम भूखंड क्र. २१, टी. पी. एस मालाड क्र. १ (म्हणजे जिचा नभूक्र. ३५८ ३५८/१ ते ११, गांव- मालाड पूर्व तालुका- मालाड आणि नभूक्र. ५२४ ५२४/१ ते १४, गांव- कुरार), दफ्तरी रोड मालाड (पूर्व), मुंबई- ४०० ०९७ याद्वारे असे सुचित करण्यात येत आहे की, झोपडपर्ट्ट पुनर्वसन प्राधिकरण जिचे कार्यालय प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार्ग, वांद्र (पूर्व), मुंबई- ४०० ०५१ य प्राधिकरणामार्पन्त मेसर्स सेठीया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. ही कंपनी वरती नमूव जागेचा विकास करत असून सदरच्य कंपनीला वरती नमूद मिळकतीच्या विकासाचे काम सोपविले आहे आणि ज्याअर्थी मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी त्यांचे पत्र क्र. पी. एन.

सदर मिळकती मध्ये इच्छूक असलेल्य कोणत्याही व्यक्तीने/ व्यक्तींनी य विकासासाठीचे त्यांचे आक्षेप असल्यास त्यांनी प्तदरची सुचना प्रसिद्ध झाल्याच्या १५ दिवसांच्य आंत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अभियंत यांच्याशी अथवा श्री. मनिष बगसरिया (लायसन सर्व्हेअर) ज्यांचा पत्ता: ८०२, ८वा मजला शिव मुद्रा सहकारी गृहनिर्माण संस्था, नंदा पाटक रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई- ४०० ०५७ अस आहे यांच्याशी संपर्क साधावा. १५ दिवसानंत प्राप्त झालेले कोणतेही आक्षेप विचारार्थ धेतले जाणार नाहीत आणि विकासक विकासाच्य कामास प्रारंभ करतील

खाजगी/ ०२००३/ २०२०१००८,

|एलओआय दि. ०८/०२/२०२१ अनुसार

आशय पत्र निर्गमित केलेले आहे.

मेसर्स सेठीया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि

ठिकाण: मुंबई दिनांक: १२.०२.२०२६

मुंबई येथील न्यायाधिकारितेच्या उच्च न्यायालयात मृत्युपत्रित आणि विनामृत्युपत्रित

अधिकारिता याचिका क्र. ३११६ सन २०१९ रुग्मिणी श्रीधरन मेनन, हिंदु, मुंबईच्या भारतीय रहिवासी, विधवा, पेशा गृहिणी, ज्या त्यांच्या निधनाच्या वेळी राहणार फ्लॅट क्र. १०, टाईप-बी, बिल्डिंग क्र. २. २ रा मजला, सेन्ट्रल बँकेजवळ, २-गोल्डन लॉन्स, व्ही. एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई ४०००८८ येथे यांची मिळकत आणि केडिटच्या जोडलेल्या इच्छापत्रासह प्रशासकीय पत्राकरिता

प्रसन्ना मेनन प्रदीप.

याचिका.

वय ५४ वर्ष, पेशा गृहिणी, मुंबईच्या भारतीय रहिवासी, राहणार फ्लॅट क्र. १०, टाईप-बी, बिल्डिंग क्र. २, २ रा मजला, सेन्ट्रल बँकेजवळ, २-गोल्डन लॉन्स, व्ही. एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई ४०००८८ येथे, वरील नावाच्या मयत व्यक्तीचे इच्छापत्रान्वये एक उत्तरदानग्राही नाव म्हणून. ...याचिकाकर्त्या

सर्व संबंधित.

तुम्ही वरील नावाच्या मयताच्या मत्तेमध्ये ु कोणत्याही हितसंबंधाचा दावा करीत असल्यास तुम्हाला याद्वारे जोडलेल्या इच्छापत्रासह प्रशासकीय पत्राच्या मंजुरीपूर्वी कार्यवाही पाहण्यासाठी आणि आदेशपूर्वक बोलाविण्यात येत आहे. तम्ही इच्छापत्रासह जोडलेल्या प्रशासकीय

पत्राच्या मंजुरीला विरोध करण्यास इच्छुक

असल्यास तुमच्यावर सदर आदेशाच्या

सेवेपासून १४ दिवसांत एक कॅव्हिएट प्रोथोनोटरी आणि सीनियर मास्टर यांच्या कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालका विधी सेवा समिती यांचेकडन पात्र असल्यास व मोफत विधी सेवा घेऊ इच्छित असल्यास आपणाला मोफत विधी सेवा उपलब्ध होऊ शकेल, आपण वरीलपैकी कोणत्याही विधी सेवा प्राधिकरण/ समितीशी

पंपर्क करु शकता **साक्षीदार श्री. प्रदीप नंदराजोग,** वरील सदर मुंबई येथील मुख्य न्यायाधीश, सदर २९ जानेवारी. २०२०.

> सही / -प्रोथोनोटरी आणि सीनियर मास्टरकरिता सही / -सील

सदर -- जानेवारी, २०२०

एस. यु. लकडावाला, याचिकाकर्त्यांकरिता वकील

कार्यालय क्र. ७बी. मेझ्झानीन. २ रा मजला. जनी ओरिएंटल बिल्डिंग, एचएसबीसी बँकेसमोर, फोर्ट, मुंबई- ४००००१.

Milan M. Mehta Managing Director Sd/-DIN: 00003624 Place: Indore Date: 11.02.2021 Adfactors 878

By order of the Board

Items) of Rs. 5/- each (quarterly not annualised) 5.89 3.55 4.33 9.78 Earning per Share (after Extraordinary Items) of Rs. 5/- each (quarterly not

5.89

- Previous year's/period's figures have been regrouped/reworked wherever necessary to make them comparable with the Current Year 2 The Statutory Auditor of the Company has carried out "Limited Review" of the above results as per Regulations 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The format for above results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015 has been modified to
- $comply \ with \ requirements \ of \ SEBI's \ Circular \ dated \ July \ 5, 2016, INDAS \ and \ Schedule \ III \ [Division II] \ to \ the \ Companies \ Act, 2013 \ applicable$ to companies that are required to comply with IND AS. The above Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2020 have been reviewed and recommended by the Audit Committee and were taken on record and approved by the Board of Directors in their respective meetings held
- Second Interim Dividend for FY 2020-21 was recommended @Rs. 2/- (40%) per equity share of the face value of Rs. 5/- each fully paid. The $Record \ date is fixed for payment of above Interim Dividend as 24th February, 2021. Second Interim Dividend shall be paid on or before 12th Appendix February and Appendix February 2021. Second Interim Dividend Shall be paid on or before 12th Appendix February 2021. Second Interim Dividend Shall be paid on or before 12th Appendix February 2021. Second Interim Dividend Shall be paid on or before 12th Appendix February 2021. Second Interim Dividend Shall be paid on or before 12th Appendix February 2021. Second Interim Dividend Shall be paid on or before 12th Appendix February 2021. Second Interim Dividend Shall be paid on or before 12th Appendix February 2021. Second Interim Dividend Shall be paid on or before 12th Appendix February 2021. Second Interim Dividend Shall be paid on or before 12th Appendix February 2021. Second Interim Dividend Shall be paid on or before 12th Appendix Physics Shall be paid on the Physics Shall be paid$ March, 2021 to those Equity Shareholders whose names will appear in the Register of Members as on Record Date. 6 The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Nine Moths Ended 31st December, 2020, filed with the
- $Stock \, Exchanges \, under \, Regulation \, 33 \, of \, the \, SEBI \, (Listing \, Obligations \, and \, Disclosure \, Requirements) \, Regulations, \, 2015. \, The \, full \, format \, of \, Contract \, (Contract \, Contract \,$ the said Quarterly Unaudited Financial Results are available on the Exchanges website, www.bseindia.com, www.nseindia.com and on the Company's website at www.precisionwires.com.
- The Company has only one reportable primary business segment as per INDAS 108, i.e., Manufacturing of Winding Wires and State of the Company has only one reportable primary business segment as per INDAS 108, i.e., Manufacturing of Winding Wires and State of the Company has only one reportable primary business segment as per INDAS 108, i.e., Manufacturing of Winding Wires and State of the Company has only one reportable primary business segment as per INDAS 108, i.e., Manufacturing of Winding Wires and State of the Company has only one reportable primary business segment as per INDAS 108, i.e., Manufacturing of Winding Wires and State of the Company has only one reportable primary business segment as per INDAS 108, i.e., Manufacturing of Winding Wires and State of the Company has only one reportable primary business segment as per INDAS 108, i.e., Manufacturing of Winding Wires and State of the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary business segment as the Company has only one reportable primary businessThe outbreak of Coronavirus (COVID-19) globally and in India has impacted businesses and economic activities in general. The Company's sales during the quarter ended June 2020 was majorly impacted due to the nationwide lockdown and consequently Production
- Sales were badly hit. However, the same has improved in the Second and Third Quarter. The Company expects to fully recover the carrying amounts of the assets and to comfortably discharge its liabilities / obligations. The Company is closely monitoring any material changes to future economic conditions

Place: Mumbai Date: 11th February, 2021